

May 30, 2025

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor Plot No. C/1, G-Block Bandra-Kurla Complex, Bandra (E) MUMBAI – 400051, India BSE Limited 1st Floor, New Trading Ring Rotunda Building P.J. Towers, Dalal Street, Fort MUMBAI – 400001, India

Symbol: MOTHERSON

Scrip Code: 517334

Subject: Publication of Audited Financial Results in Newspaper

Dear Sir(s)/ Madam(s)

Pursuant to Regulation 30 read with Schedule III (Part A) to the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copy of newspaper publication(s) dated May 30, 2025 with respect to audited standalone financial results and consolidated financial results for the quarter and financial year ended on March 31, 2025.

The above is for your kind information and records.

Thanking you,

Yours truly, For Samvardhana Motherson International Limited

Alok Goel Company Secretary

Regd Office:

Learning From ω-Past Mistakes

A→→ From Page 1

=Aditya Birla Fashion had shut over 190 brand stores and 15 Pantaloons in σ = FY25.

"While we rationalised stores which were not in line with our stra-nings before interest, taxes, deprecio —tegy, the new stores that we are opening obviously are with a stronger set of guardrails," said Sangeeta Tanwani, chief executive officer of Pantaloons. She said the brand will ∃opt for "larger stores, focused large-Ely on metros and mini metros and ∞—class 1 towns.

ailability of the right location, right started during the year," he added. mall. So, I think fundamentally, we Eare not limiting it (store expan- calibrated store expansion, without

■Momentum

ಹ may Continue

This momentum is expected to

=continue as long as the current po-

sitive sentiment holds and no ma-

jor crisis disrupts the environ-

Among the largest deals, British

American Tobacco sold 2.5% of its

stake in ITC, worth ₹12,941 crore

while Singtel affiliate Pastel Ltd

sold Bharti Airtel shares worth

₹12,880 crore. BAT is the largest

Eshareholder in ITC, while Singtel

Tis part of the promoter group of

EBharti. InterGlobe Aviation pro-

Emoter Rakesh Gangwal and his fa-

Private equity firm Carlyle's

_subsidiary, Quality Investment

EHoldings, offloaded its entire sta-

=ke of 10.4% in PNB Housing Fi-

EA sharp increase in the returns

∃last week pay a dividend of ₹2.69

Eving the Centre a fiscal space of

The payout was higher despite an

Eincrease in the contingency risk

buffer (CRB) to a maximum 7.5%

Eof the RBI's balance sheet under a

revised economic capital fram-

"Earnings on FCA improved sig-

=nificantly on account of better re-

=turns on the dollar," said Dipanwi-

=of Baroda. "This becomes critical

given that our forex reserves held

by the RBI have been increasing

and are being invested in various

Interest income from invest-

ments in foreign securities was up

=48% to ₹97,007 crore against ₹65,328

-crore in FY24. The report also says

ta Mazumdar, economist at Bank lance sheet.

N_from foreign currency assets

mily trust sold a 5.72% stake for

about ₹11,564 crore.

= ▶ From Page 1

≣0.12% of GDP.

=ework (ECF).

avenues.

→ From Page 1

ment, said Saraf.

An ET analysis of a dozen top listed quick-service restaurant (QSR) chains, apparel and grocery retailers showed collective additions of an average of ten stores per day in 2023. However, the number of new stores per day was just three on average in 2024, as consistent low sales growth pushed retailers to shutter several

→ THE ECONOMIC TIMES | NEW DELHI / GURGAON | FRIDAY | 30 MAY 2025 | WWW.ECONOMICTIMES.COM

This helped improve profitability. For instance, Reliance Retail's earation, and amortisation (Ebitda) expanded 20 basis points last fiscal, according to its chief financial officer Dinesh Taluja. Also, all its operating metrics including number of transactions and registered customers grew in double digits.

"On the store side, we continue to Shoppers Stop plans to open seven add new stores while we weeded out stores and 60 value fashion stores in all the stores which did not make sense," Taluja told analysts during our store closures," its managing di- the firm's post-fourth quarter earrector Kavindra Mishra said. "We nings call. "We are...pretty much do-Eare also at times hampered by the av-Some retailers said they will opt for

many store closures like earlier.

crore through open-market trans-

Kfin Technologies promoter Ge-

neral Atlantic Singapore Fund

Pte sold shares worth ₹1,790 crore.

ty capital market deals is being

driven by a confluence of positive

sing

nings,

Tobacco sold wed FII interest,

₹12,941 crore tic mutual funds,"

co-head of investment banking at

HSBC India. "We believe that

IPOs, blocks, and follow-on activi-

ty in the second half of calendar

year 2025 will be significantly hig-

Among the

British

American

ITC, worth

nance worth ₹2,713 crore. Ant Fi- her compared to the first half.

largest deals,

2.5% stake in

factors — stabili-

tensions, easing tra-

encouraging full-

year corporate ear-

high-frequency ma-

cro indicators, rene-

and sustained retail

inflows into domes-

said Ranvir Davda,

geopolitical

improving

uncertainties,

"The resurgence in Indian equi-

"We are trying to learn from our past mistakes because we have closed down a lot of stores," said Lalit Agarwal, chairman of V-Mart. "There is a list of the learnings that

we have and how do we not make those mistakes and then open those stores which have a higher rate of suc-V-Mart, which largely operates in

small towns, said it will be economical in property selection and conservative in rentals. Spencer's said it has set fairly high benchmarks for evaluating any investment recommendations for ope-

ning stores and wants all stores to be profitable in the first six months. "We have embarked upon focusing on geographies and driving store level profitability... That's something which we do not want to slip by opening stores and then incurring losses in the new stores," said Anuj

Singh, CEO of Spencer's Retail. Clearly, as they start expanding their networks once again, Indian retailers are careful not to repeat past mistakes. They are pursuing sustainable and strategic growth, and not reactive expansion.

fund-raising."

Alibaba Group, sold shares of One already received Sebi approval 97 Communications worth ₹2,104 and several other listed companies having announced plans for

The selling in the secondary market was not limited to large caps and extended to small and midcap companies such as PG Electroplast and KPR Mill, in which promoters reduced stakes by selling shares worth ₹1,132 crore and ₹1,232 crore, respectively. So far in May, the Nifty 50 has gained 2.05% while the Nifty Midcap 150 has risen 6.5% and the Smallcap 250 has

advanced 9.2%. "FY24 saw an all-time high in promoter exits, which was also on the back of a bullish market," said Pranav Haldea, MD, Prime Database Group, "While promoter buying is always a good sign, reasons for exit can vary and range from cashing out due to good valuation, setting up other businesses, debt

reduction and personal reasons.' While policy announcements from the US remain unpredictable, the momentum in open-market transactions looks likely to conti-=nancial, the fintech subsidiary of with multiple companies having nue, he said.

Export Competitiveness

▶▶ From Page 1

For India to avoid the middle-income trap, the central and state governments, civil servants and captains of industry have to do their bit based on the principle of "trust, deregulate and reciprocate", the CEA stressed.

Industry may have to brace for a stronger rupee rather than a weaker one because of global trends, he said, calling on exporters to bolster competitiveness by raising productivity and relying less on support stemming from currency depreciation.

The rupee has depreciated over 1% against the dollar in the past one month but it's still over 2.5% higher than the February 7 low.

GROWTH KEY PRIORITY

The CEA said the goal of turning India into a developed nation by 2047 comes before realising the net-zero emission by 2070, indicating that the country's growth objectives won't be held subservient to any aggressive energy transition plan.

He exuded confidence that FY26 economic growth would remain in the 6.3-6.8% range, as projected in the latest Economic Survey. The country is estimated to have grown 6.5% in FY25.

Irrespective of how the US tariffs eventually play out, there could be some sectors, which didn't enjoy any advantage earlier, that could now gain, he said.

Nageswaran called for a collaborative approach between governments and the private sector for labour-intensive manufacturing. India needs to create at least eight million livelihoods every year, barring those in agriculture.

He also pitched for a right balance between the deployment of artificial intelligence and labour.

Nageswaran called the combination of ultra-processed foods and (gadget) screen time a "huge risk" for demographic dividend and pushed for integrating ethics with business practices.

balance in CF as on March 31, 2025,

was due to an increase in notes issued, revaluation accounts, and other liabilities by 6.03%, 17.32% and 23.31%, respectively.

sets, gold (including gold deposit and gold held in India) and loans and advances to financial institutions outside India constituted 74.27% of total assets as on March

Sports World Play

ASIAN ATHLETICS C'SHIPS Sable, Yarraji, Women's 4x400

woman hurdler Jyothi Yarraji,

seasoned steeplechase runner



12 13 14 15

Gumi, South Korea: It rained gold for India at the Asian Athletics Championships on Thursday as the country's

Avinash Sable and the 4x400m women's relay team delivered stupendous performances to finish on top. After Jyothi and Sable set the tone, the quartet of Jisna Mathew, Rupal Chaudhary, Kunja Rajitha and Subha Venkatesan clinched the gold medal in the women's 4x400m relay event after clocking their season-best time (3:34.18sec) to extend India's dominance on the third competition day of the continental championship. This was the 10th gold overall for India in the event and first since 2013. Overall, India snared three gold, two silver and a bronze medal on Thursday taking their overall tally to 14 after proceedings were disrupted by a massive thunderstorm. PTI

CONFERENCE LEAGUE FINAL Chelsea First Team To Win All Three European Trophies

Wroclaw, Poland: Chelsea sparked into life in the second half as they came from behind to claim the Conference League trophy with a 4-1 victory over Real Betis on Wednesday, their revival inspired by the creativity of Cole Palmer. Goals from Enzo Fernandez and Nicolas Jackson - both set up by Palmer - plus late strikes from Jadon Sancho and Moises Caicedo secured the silverware after Betis went in 1-0 up at halftime thanks to an early Abde Ezzalzouli strike. The victory means Chelsea are the first team to have won all three European competitions. having lifted the Champions

League twice along with two

Mullanpur: Among the title fa-

vourites but battling a loss of

momentum, Shubman Gill's

Gujarat Titans will be up

against the Mumbai Indians,

who also have issues to ad-

dress, in the winner-takes-all

It is a knock-out game but

both sides are used to the stage

with MI being the five-time

champions. GT have made the

play-offs thrice in the last four

seasons, including the trophy-

However, both Gill and

Pandya, have a point to prove.

Gill, the newly appointed Test

captain, would build up his

leadership credentials im-

Hardik has got the love of the

fans back after being booed on

mensely if GT goall the way.

winning run in 2022 on debut.

IPL Eliminator on Friday.

Europa League trophies in

their history. Reuters



en Indian Premier League title V after Royal Challengers Bengaluru thrashed Punjab Kings by eight wickets in a lopsided qualifier to reach the final of the 10-team tournament on Thursday.

A superlative performance by their bowlers left Bengaluru needing only 102 to make Sunday's final and they reached the target in just 10 overs with opener Phil Salt, who made 56 not out, leading the charge.

Punjab can still make the final if they can win the second qualifier against the winner of Friday's eliminator between Mumbai Indians and Gujarat Titans. Kohli made 12 but

has been Bengaluru's leading

scorer this season. The former India lost the captain has been battle, but with the franchise not the since the inaugural 2008 edition of the war league. Bengaluru SHREYASIYER reached the finals in PBKS captain 2009, 2011 and 2016 but were beaten on all three occasions. "It's a great feeling right now," Salt

said. "Obviously we had a second bite at lasted only 24.1 overs. get that out of the way first time. "It just gives us that momentum. It's such a cliche but it's so true at the back

end of the tournament." Bengaluru have looked formidable this season and electing to field, their

Josh Hazlewood, bundled out Punjab in Having recovered from a shoulder

niggle, Hazlewood led Bengaluru's superb pace display as they reduced Punjab to 71-7 at the halfway stage of 🚆 🕿 their innings. Hazlewood's (3-21) victims included

rival skipper Shreyas Iyer, while Bhuvneshwar Kumar claimed the important wicket of Prabhsimran Singh, Punjab's leading scorer this season. Marcus Stoinis made 26 before losing his stumps to leg-spinner Suyash

Sharma, who claimed 3-17 in his three Kyle Jamieson removed Kohli in the fourth over but Bengaluru raced to 61-1 in their six powerplay overs, compared 🚊 🔀

to Punjab's 48-4, with Salt hitting boundaries almost at will. Salt took 23 balls to bring up his fifty and skipper Rajat Patidar hit a six to seal Bengaluru's victory in a match that

BRIEF SCORES

PBKS 101 all out in 14.1 overs (Stoinis 26 off 17, Prabhsimran 18 off 10, Omarzai 18 off 12; Suyash 3/17, Hazlewood 3/21, Dayal 2/26) lost to RCB 106/2 in 10 overs (Salt 56* off 27, Mayank 19 off 13, Patidar

fiery pace attack, led by a returning 15' off 8) by 8 wickets

We

have

and an IPL trophy will cement hisplace in the list of the fabled

greats of the franchise. But in their pursuit of glory, both leaders must find a way to

address the issues at hand. Having conceded 465 runs in their last two defeats, GT need to up their game with the ball. Kusal Mendis has been roped

mains to be seen if he can inspire the same level of confidence.

MI too have been impacted by the loss of foreign players. Ryan Rickelton and Will Jacks have returned hom for national duty. Jonny Bairstow, Richard Gleeson and Charith Asalanka have been roped in as their replacements.

SHOWDOWN GT vs MI ELIMINATOR Venue: Mullanpur FORM LWWW LWLWW HEAD-TO-HEAD

GT bt MI by 3 wkts (DLS) | 2025 GT bt MI by 36 runs | 2025 GT bt MI by 6 runs | 2024 GT bt MI by 62 runs | 2023 MI bt GT by 27 runs | 2023

14 Matches 14 Wins 18 Points 16 0.254 NRR 7:30pm | Star Sports

₹83,616 crore a year ago. Energy

Transition Plans

→ From Page 1

So, while states are pushing social spending, they are also underta-Eking capex, the FM said. She conce-Eded that some of them could be curtailing it however.

For its part, the central government had raised its own capital spending outlay sharply to nurse the Covid-ravaged economy back to ≘health quickly. It is also extending long-term, interest-free loans to states to bolster their capex.



The minister said India is negotia-Eting at the global level to make sure Ethat multilateral institutions will Ehave more funds to help countries Ewith energy transition plans. India is mostly realising its energy trans-=ition commitments through its own resources, she indicated.

MAKE IN INDIA IN DEFENCE

From a country that relied heavily con imports a few years ago, India =has now demonstrated its defence =manufacturing prowess, Sithara-=man said. Operation Sindoor is a testament to that, she said.

While the country still buys some equipment from overseas, its im--port dependence has now reduced drastically, with most products be-=ingmade in India now.

n __ Importantly, India has been able to integrate efficiently both local-—Iy manufactured and imported equipment from various sources for precision operations, she said.

'This ensures that the Centre meets its fiscal deficit target of 4.4% of GDP--if not exceed," said Gaura Sengupta, chief economist, IDFC E(FCA) of the central bank helped it Bank. In FY19, the RBI adopted the ECF

ncome from Forex Transactions Up 33%

Elakh crore to the government, up that required the central bank to from ₹2.1 lakh crore a year ago, gi-maintain a contingency risk buffer of 5.5-6.5%. "The dividend would have been

even higher if the provisioning wasn't increased to 7.5% of total assets from 6.5% earlier," said Sengupta. "Indeed, if the provisioning was maintained according to the old framework, the dividend would have been ₹3.5 lakh crore." Under the revised ECF the CRB is 4.5-7.5% of the central bank's ba-

"The dividend announcement, though lower than market expectation, was still larger than the budgeted estimate by 0.15% of GDP," said Anubhuti Sahay, Head of India Economics Research, Standard Chartered Bank.

PRICE STABILITY, LIQUIDITY

that RBI's income from foreign ex-Going forward, domestic econochange transactions rose 33% to mic activity is expected to streng-1.11 lakh crore in FY25, against then from the lows of the first half of 25, said the annual report. The the balance sheet. Accordingly, the

economic outlook is an important deciding factor in arriving at the CRB levels. Headline inflation is expected to

ease and move further toward the legally mandated target in 2025-26, said the annual report. Monetary policy is committed toward achieving durable price stability, which is a necessary prerequisite for high growth on a sustained basis, said the report. The Reserve Bank will undertake

liquidity management operations in sync with the monetary policy stance and keep system liquidity adequate to meet the needs of the productive sectors of the economy, said the annual report. In FY25, the RBI's total expenditu-

re rose 7.76% to ₹69,714 crore, due to higher interest spends, printing of notes and employee costs. The expenditure also includes provisions toward the contingency fund and asset development fund

(ADF). However, no provision was made toward ADE An amount of ₹44,861.70 crore was provided toward the contingency fund to maintain the Available Realised Equity at the level of 7.5% of

was ₹5.42 lakh crore, compared with ₹4.29 lakh crore as on March 31, 2024. The size of the balance sheet in-

creased by ₹5.78 lakh crore, or 8.2%, to ₹76.25 lakh crore. The increase on the assets side was due to arise ingold holdings, domestic investments and foreign investments by 52%, 14.3% and 1.7%, respectively. On the liabilities side, expansion

Domestic assets constituted 25.73% while foreign currency as-

31, 2025, against 23.31% and 76.69%,

respectively, as on March 31, 2024. The share of gold in net foreign assets increased to 12% as at end-March 2025 from 8.3% as at end-March 2024, mainly due to revaluation gains from gold prices. Net credit to the government expanded during the year owing to the liquidity injection through purchase of G-secs via open market operations during January-March 2025.

motherson 1

SAMVARDHANA MOTHERSON INTERNATIONAL LIMITED

his return to the team last year in Buttler's place but it re-

CIN - L35106MH1986PLC284510

16

17

15

Regd. Office: Unit No. 705, C-Wing, ONE BKC, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra-400051, India Tel No. 022-61354800, Fax: 022-61354801, Email: investorrelations@motherson.com, Website: www.motherson.com

FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

Consolidated INR in Crores								5	1E INR in Crores			
Three months ended Year		Year e	Year ended				ee months e	Year ended				
31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.12.2024 (Unaudited)		31.03.2024 (Audited)		Particulars	31.03.2025 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.12.2024 (Unaudited)		31.03.20 (Audited	
29,316.83	27,058.22	27,665.92	1,13,662.57	98,691.74	1	Total revenue from operations	2,721.45	2,366.22	2,408.66	10,186.81	9,046.0	
1,252.02	1,556.47	1,321.67	5,261.29	4,090.04	2	Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	710.40	435.98	178.67	1,777.31	1,122	
1,252.02	1,556.88	1,321.67	5,261.29	3,840.19	3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	710.40	435.98	178.67	1,777.31	1,122	
1,115.38	1,444.00	984.35	4,145.70	3,019.57	4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items)	645.45	394.17	121.58	1,576.96	943	
1,050.50 64.88	1,371.82 72.18	878.63 105.72	3,803.02 342.68	2,716.20 303.37	5	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items) - Owners - Non-controlling interests	645.45	394.17	121.58	1,576.96	943	
1,186.31 66.57	1,073.21 78.18	100.36 169.19	3,562.80 393.21	2,187.68 266.15	6	Total comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) - Owners - Non-controlling interests	682.52	395.02	96.52	1,560.95	941	
703.63	677.64	703.63	703.63	677.64	7	Paid up Equity Share Capital (of INR 1/- each)	703.63	677.64	703.63	703.63	677	
34,176.70	25,477.31	34,176.70	34,176.70	25,477.31	8	Reserves (excluding Revaluation Reserve)	36,784.93	31,251.02	36,454.33	36,784.93	31,251	
31,317.90	26,451.10	31,317.90	31,317.90	26,451.10	9	Securities Premium Account	31,310.21	26,443.50	31,310.21	31,310.21	26,443	
31,630.84	23,428.18	30,602.48	31,630.84	23,428.18	10	Net worth	36,915.28	31,350.22	36,623.18	36,915.28	31,350	
14,643.65	17,351.21	16,356.16	14,643.65	17,351.21	11	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	4,774.34	4,366.70	4,701.33	4,774.34	4,366	
0.42	0.66	0.49	0.42	0.66	12	Debt Equity Ratio	0.13	0.14	0.13	0.13	0	
1.49	2.02	1.25	5.50	4.01	13	Earnings Per Share (of INR 1/- each) - Basic and Diluted	0.92	0.58	0.17	2.28	1	
-	_	-	-	-	14	Capital Redemption Reserve	-	=	_	-	Ĭ.	
	Not Applic	able being a L	isted entity		15	Debenture Redemption Reserve		Not Applic	able being a L	isted entity		
2.34	1.54	2.61	2.15	1.12	16	Debt Service Coverage Ratio	0.77	0.89	0.84	0.74	0	
6.50	6.96	5.64	5.57	5.04	17	Interest Service Coverage Ratio	3.07	3.80	2.32	3.35	4	

Note

 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of Stock Exchanges (www.nseindia.com and www.bseindia.com) and the Company (www.motherson.com).



By Order of the Board of Directors For Samvardhana Motherson International Limited -10

-60

0

Proud to be part of samvardhana motherson 1

Place : Noida Dated: May 29, 2025 V C SEHGAL Chairman

30

31

-sd-

यूएनआय एबेक्स ॲलॉय प्रॉडक्ट्स लिमिटेड

(क्रमांक: एल२७१००एमएच१९७२पीएलसी०१५९५०) नोंदणीकृत कार्यालय: लिबर्टी बिल्डिंग, सर विञ्ठलदास ठाकरसी मार्ग, मुंबई ४०० ०२० ई-मेल : companysecretary@uniabex.com | वेबसाइट : www.uniabex.com दूरध्वनी : ०२२-२२०३ २७९७ | फॅक्स : ०२२-२२०८ २११३

जाहीर सूचना

कंपनीच्या इक्विटी शेअर्सचे गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधीमध्ये हस्तांतरण ही सचना कंपन्या अधिनियम. २०१३ मधील कलम १२४(६) व अन्य संबंधित तरतदींनसार तसेच गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयइपीएफ) प्राधिकरण (लेखापरीक्षण, हस्तांतरण व परतावा) नियम, २०१६ (''नियम'') यांतर्गत प्रसिद्ध केली जात आहे. सदर अधिनियम व नियमांमध्ये अशी तरतृद आहे की, अशा अदावीकृत लाभांशावर आधारित शेअर्स (भौतिक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात) ज्यावरील लाभांश सात सलग आर्थिक वर्षांकरिता दावा न केल्यामुळे, ते प्राधिकरणाकडे हस्तांतरित

सर्व संबंधित भागधारकांना सूचित करण्यात येते की, आर्थिक वर्ष २०१७-२०१८ करिता जाहीर करण्यात आलेला लाभाश जो सात वर्षांहून अधिक काळ प्रलंबित/अदावीकृत राहिला आहे, तो लवकरच खात्यात जमा केला जाणार आहे. त्याचबरोबर, त्या संबंधित शेअर्सचेही नियमाप्रमाणे हस्तांतरण केले जाणार आहे उपरोक्त अधिनियम व नियमांच्या अनुपालनार्थ, कंपनीने स्पीड पोस्ट/नोंदणीकृत टपालाद्वारे संबंधित भागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर वैयक्तिक सूचना पाठवली आहे आणि त्यांना शेअर्स व लाभांशाचा टावा करण्याम मचित केले आहे. ज्यांची नावे हम्तांतरामाठी पात्र आहेत. त्यांची याटी कंपनीच्या वेबसाइटवर खालील दुव्यावर पाहता येईल: https://www.uniabex.com / vestor detalils.php?cat=१८ कपया खालील बाबी लक्षात घ्याव्यात

९) जर शेअर्स भौतिक स्वरूपात तुमच्या नावो असतील: मूळ शेअर प्रमाणपत्रांच्या जागी ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्रे तयार करून ती कडे हस्तांतरित केली जातील. मूळ प्रमाणपत्रे आपोआप रद्दं मानली जातील व अविक्रीक्षम ठरतील.

२) **जर शेअर्स डिमॅट स्वरूपात असतील:** संबंधित शेअर्स तुमच्या डिमॅट खात्यातून डेबिट करून आयइपीएफकडे हस्तांतरित करण्यात येतील.

कंपनीने, ०७ सप्टेंबर २०२५ पूर्वी आर्थिक वर्ष २०१७-२०१८ पासूनचे सर्व अदावीकृत लाभांश व त्यासंबंधित शेअर्स पूर्णपणे भरलेले असतील तर ते आयइपीएफकडे हस्तांतरित करावेत, अँशी अट आहे. जर कंपनीकडे भागधारकाकडून कोणताही दावा प्राप्त झाला नाही, तर कंपनीने नियमांनुसार कॉर्पोरेट ॲक्शन

एकदा हे हस्तांतर पूर्ण झाल्यांवर, संबंधित भागधारक प्राधिकरणाकडे दावा सादर करून त्यांचे शेअर्स लाभांश परत मिळवू शकतात. त्यासाठी तपशील <u>www.iepf.gov.in</u> या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी किंवा स्पष्टतेसाठी, खालीलप्रमाणे संपर्क साधावा:

युएनआय एबेक्स ॲलॉय प्रॉडक्ट्स लिमिटेड नोंदणी व शेअर हस्तांतरण एजंट कंपनी सेक्रेटरी लिबर्टी बिल्डिंग, सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, मुंबई ४०० ०२० दूरध्वनी : +९१ २२ २२०३ २७९७ / २२०८ ४४३६ ई-मेल : companysecretary@uniabex.com

च्या माध्यमातून हे हस्तांतर पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

युएनआय एबेक्स ॲलॉय प्रॉडक्ट्स लिमिटेड . हॉम्पुटेक शेअरकॅप लि., १४७, महात्मा गांधी रोड. तिसरा मजला. क्यबर रेस्टॉरंटच्या वर. फोर्ट, मुंबई ४०० ०२३ दूरध्वनी : +९१२२२२६३/२२६३५००१ ईमेल :helpdesk@computechsharecap.ir

कंपनीने आपल्या वेबसाइटवर ज्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्या आयडपीएफ कडे हस्तांतरणासाठी यो व पर्याप्त नोटीस म्हणन ग्राह्य धरल्या जातील

यएनआय एबेक्स ॲलॉय प्रॉडक्टस लिमिटेडकडन सही/ दिनांक: २९.०५.२०२५ भौतेश शाह कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

यूको बैंक (भारत सरकार का उपक्रम) सम्मान आपके विश्वास का

ठिकाण: मुंबई



Honours Your Trust बोरिवली पश्चिम शाखा: तळमजला, बोरिवली ओम श्रीकृष्ण को–ऑप हाऊसिंग सोसायटी लि., केदार दर्शन, कस्तुर पार्क, शिंपोली रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई – ४०००९२

कञ्जा सूचना [नियम - ८(१) पहा] [स्थावर मिळकतीकरिता]

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **युको बँक**चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक **०६.१२.२०२४** रोजी एक मागर्ण सूचना जारी करून कर्जदार मे. क्रेडेन्स आणि त्यांचे भागीदार १. श्रीमती. पूजा कृणाल माईनकर, २. श्री. मनीष एस. जाधव यांना सूचनेत दिलेल्या रक्कम रु. ७७,०८,९९८.३९/- (रुपये सत्याहत्तर लाख आठ हजार नऊशे अठ्याण्णव आणि पैसे एकोणचाळीस मात्र) ३०-११-२०२४ रोजी १२७००५१०००१०४२ क्रमांकाच्या कॅश क्रेडिट खात्यासाठी (३० नोच्हें. २०२४ पर्यंत व्याज आकारले जाईल), तुम्ही भरण्यास जबाबदार असलेल्या वरील . सदर रकमेवर संपार्श्विक दराने पुढील व्याज एकत्रित सह आनुषांगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. रकमेची

परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेडे करण्यात कर्जदार असमर्थे ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या २३ मे. २०२५ रोजी घेतला.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये व मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **युको बँक,** शाखेच्या रक्कम रु ७७,०८,९९८.३९/- (रुपये सत्याहत्तर लाख आठ हजार नऊशे अठ्याण्णव आणि पैसे एकोणचाळीस मात्र) ३०-११-२०२४ रोजी ११७००५१०००१०४२ क्रमांकाच्या कॅश क्रेडिट खात्यासाठी (३० नोव्हें. २०२४ पर्यंत व्याज आकारले जाईल), आणि त्यावरिल व्याज एकत्रित सह आनुषांगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ.

तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वोळेसंदर्भात ॲक्टच्या कलम १३ (८) च्या तरतुदींनुसार कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

स्थावर मिळकतीचे वर्णन म्हणजेच स्टॉक आणि बुक डेट्स: जंगम / स्थावर मालमत्तेचे वर्णन स्टॉकचे वर्णन)

कंपनीच्या संपूर्ण इन्व्हेंटरी स्टॉकवर गहाणखत शुल्क जर्स की कच्चा माल (आरएम), प्रक्रिया सुरू असलेला साठा (एसआईपी) आणि तयार वस्तू (एफजी) युनिट/कारखाना/गोदामात किंवा इतरत्र कुठेही आढळल्यास किंवा ट्रान्झिट दरम्यान (वर्तमान आणि भविष्य दोन्ही) पत्ता: -**नोंदणीकृत पत्ता:** सी- ६०१, देव पॅराडाईज, बेव्हरली पार्क, कनकया रोड, मीरा रोड पूर्व, ठाणे

कार्यालय सह युनिट पत्ता: गोडाऊन क्र. ई-४, पटेल इंडस्ट्रीयल इस्टेट, सर्व्हे क्र. ११सी, ११बी,

कामन, भिवंडी रोड, वसई पूर्व, गाव-देवदल, तालुका-वसई, जिल्हा-पालघर शोरूम पत्ता:- दकान क्र. ६ आणि ७. सालासर कॉसमॉस सीएचएस, पनम गार्डन रोड. जीसीसी क्लब रोड जवळ, विंग-ए, हटकेश उद्योग नगर, मीरा रोड पूर्व, मीरा भाईंदर, ठाणे,

भागीदारांचा निवास पत्ता: १. श्रीमती पूजा कुणाल माईनकर, पत्ता: डी-२०२, कंट्री पार्क दत्तपाडा रोड, ओबेरॉय स्काय सिटी समोर, बोरिवली पूर्व

२. **श्री. मनीष एस. जाधव,** पत्ता: सी-६०१, देव पॅराडाईज, बेव्हरली पार्क, कनकया रोड, मीरा रोड पूर्व, ठाणे किंवा भविष्यातील कोणत्याही कारखाना/युनिटचा पत्ता.

(बुक-कर्जांचे वर्णन)

सर्व बुक डेब्ट्स, गुंतवणूक, थकबाकीदार पैसे, प्राप्तीयोग्य, दावे, बिले, करार, सिक्युरिटीज, गुडविल हक, मिळकत आणि सर्वे चालू मालमत्ता, मिळकत इत्यादींवर गहाणखत शुल्क (वर्तमान आणि

दिनांक : २३/०५/२०२५ ठिकाणः – मुंबई जाहीर नोटीस

-०४-५०, आकार ०.२७, या जमिनिचे मालक,

वटार/कोफराड/ सोसायटीचे लिक्कविडेटर तर्प वेअरमन/ सेक्रेटरी/ रा. वटार, ता. वसई, जि

पालघर यांचे नावे दाव्यातील ७/१२ उता-यात कब्जेदार सदरात आहेत. सदर जिमनीची अर्जदार गंनी महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजिमन अधिनियम १९४/ अन्तये दाता क्रमांक ३२१ १५/२०२४ दिनांक ७/२/२०२४ रोजी दाखल केलेल ाहे. सदरची जमिन श्री. नारायण मोरु नाईक म.वा श्री दिनकर पांडरंग नाईक व इतर रा वटार त वसई यांचे कब्जेवहिवाटील आहे. जमिनिचे मालक वटार/कोफराड/सोसायटीचे लिक्कविडेटर तर्प चेअरमन/सेक्रेटरी/रा. वटार. ता. वसई. यापैर्क प्तामनेवाले गैरहर्जर असल्याने त्याना[ँ] नोटीस बजावता आले नाही. सदर नोटीसी बाबत कोणाच हरकत असल्यास त्यांनी दिनांक २६/६/२०२५ रोर्ज . सुनावणीच्या अंतीम तारखेस ह्जर राहुन लेर्ख इरकत नोंदवावी त्यानंतर आलेल्या हरकतीच . वेचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. तहसिलदार तथा शेतजमिन न्याधिकरण, वसई

जाहीर नोटीस या नोटीसेद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, सदनिका नंबर ७, तळ मजला, जय पराग को. ऑप. सहकारी सोसायटी ली., व्ही. एम. मार्ग, संतोक टॉकिज जवळ, भाईंदर (प), तालुका जिल्हा ठाणे हि श्री प्रफुल्लचंद्र पी. शाह, आणि श्री विजयकुमार जे शाह ह्यांचे नावो आहे. सदर सदनिकेचे मे. व्रज बिल्डर्स आणि श्री प्रफुल्लचंद्र पी. शाह, व श्री विजयकुमार जे शाह यांच्यातील दिनांक १२/१२/१९८३ मूळ करारनामा गहाळ (हरवला) आहे. तरी सदर सदनिकेवर कोणाही व्यक्तींचा, कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबध, दावा असल्यास त्यांनी हि नोटीस प्रसिध्द झाल्या पासून १४ दिवसांच्या आत ३, सुपार्श्व दर्शन, फाटक रोड, टेलीफोन एक्सर्चेज समोर, फाटक रोड, भाईंदर प. ठाणे ४०१

१०१ या पत्त्यावर लेखी पुराव्यांसह

कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही

कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार,

हितसंबध, दावा नाही आणि असल्यास

तो सोडून दिला आहे, असे समजण्यात

वकील केनेट आर. ग-या

येईल.

प्राधिकृत अधिकारी युको बँक

युनी ॲबेक्स अलॉय प्रॉडक्टस् लि.

(सीआयएन क्र.: एल२७१००एमएच१९७२पीएलसी०१५९५०)

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचा उतारा

नॉरणीकृत कार्यालय : लिबर्टी बिल्डिंग, सर विट्ठलदास ठाकरसी मार्ग, मुंबई-४०००२० ई-मेल : <u>companysecretary@uniabex.com</u> वेबसाईट: <u>www.uniabex.com</u> फोन: ०२२-२२०८४४६ फॅक्स: ०२२-२२०८ २११३

(₹ लाखांत, प्रति शेअर प्राप्ती सोइन संपलेले वर्ष 38/3/2024 38/82/2028 38/3/2028 38/3/2024 38/3/202 -गन्नेग्वापरीक्षित यलेखापरीक्षित) . (लेखापरीक्षित) अलेखापरीक्षित (लेखापरीक्षित प्रवर्तनातून एकूण उत्पः ६,२६३.३८ ४,३०६.२ ३,४९०.३६ २०,००६.७६ १८,४१४. कालावधीसाठी निञ्चळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक 9,549.69 ७७२.१ ४६७.५५ 8,422.0 8.000.8 आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी# कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) १,६५१.८९ ७७२.१ ४६७.५५ ४,५२२.०१ 8,606.8 गवादात्मक आणि/किंवा अनन्य−साधारण बार्बीनंतर≴ लावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) ३,३५७.३ ३,५४५.९ अपवादात्मक आणि /किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर# nालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी) नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर 3,448.00 8,284.00 426.60 ३५१.६३ ३,३३८.१२ पर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) समभाग भांडवल १९७.५ १९७.५ १९७.५ १९७. मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्यानुसा ११,१२०.० १३,९६४.४१ (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) राखीव प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) . मूलभूत . सौम्यिकृत ६४.०१ १७.३९३ १६९.९९ १७९.५ २६.७८

'अवार्षिक

वित्तीय निष्कर्ष ('विवरण') कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस (इंड एएस) अंतर्गत घालून दिलेली गणन आणि मापन तत्त्वे सह भारतात सर्वसाधारणपणे स्वीकृत अन्य लेखा तत्त्वेच्या अनुषंगाने आणि सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेयुलेशन २०१५ (सुपारीत) च्या रेयुलेशन ३३ च्या सादरीकरण आणि प्रकटीकरण आवश्यकतांच्या अनुपालनांत बनवले आहे.

वरील विवरण २८ मे. २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित समेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाकडे शिफारस करण्या अर्ले अणि त्यानतः संचालक मंडळाद्वारे मंजू करण्यात आले. कामकाजांचे स्वरुप आणि प्रचालन निष्कर्षोना कंपनीचे मुख्य प्रचालन निर्णय अधिकारी पाहतात ते विचारात ग्रेऊन कंपनी ह्या निष्कर्षाप्रत आली आहे की, इंड-एएस १०

''प्रचालन विभाग' प्रमाणे केवळ एकच प्रचालन विभाग आहे, म्हणजेच 'अलांव आणि स्टील कास्टीगञ्च' त्यानुसार वेगळी विभागवार माहिती दिलेली नाही. ३१ मार्च, २०२५ आणि ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या आकडेवारी ह्या तेव्हा संपलेल्या वर्षासाठीच्या आकडेवारी आणि मर्यादित पुनर्वित अधीन असलेल्या संबंधित आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाही अखेरच्या तारखेपर्यंत वर्षाच्या आकडेवारी दरम्यानच्या तौलानिक आकडेवारी आहेत.

त्राचालक मंडळाने आर्थिक २०२४-२५ साठी प्रत्येकी ६. १०/- दर्शनी मुत्याच्या प्रती सममाग ६. ३५/ - (३५%) अतिम सममाग लाभाशाची शिकास केली. लाभाशाच प्रदान वार्षिक सर्वसाधारण समेत भागधारकांची मंजुरी मिळण्याअपीन आहे. चालू वर्षात १० मे, २०२४ रोजीच्या बैठकीत संचालक मंडळाने शिकास केलीत्या १२ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी प्रती समभाग रु. २५/- (प्रत्येकी रु. १० दर्शनी मूल्याच्या २५%) अंतिम लाभांशा

मागील कालावधी/वर्षाची आकडेवारी ही चाल कालावधी/वर्षाच्या आकडेवारीशी ससंगत होण्यासाठी पर्नगंतीत/पर्नरचित करण्यात आली आहे. जी विवरणासा

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. कंपनीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट www.uniabex.com व त्याचप्रमाणे बीएसई लि. र्च वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे. निष्कर्षांना खाली दिलेला क्युआर कोड स्कॅन करुनही पाहता येईल.

डीआयएन: ००००८३३२

एफ. डी. नेटेरवाल

ग्रँड फाऊंड्री लिमिटेड

सीआयएन : एल९९९९एमएच१९७४पीएलसी०१७६५५ नों. कार्यालय : ३२७, अरुण चेंबर्स, ताडदेव रोड, मुंबई- ४०००३४. फोन क्रः ०२२-२३५२६३१६, ईमेल आयडी : cs@gfsteel.co.in, वेबसाईट : www.gfsteel.co.in ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा (रु. लाखांत, ईपीएस सोडून)

तपशील		चा तिमाहीकरिता	संपलेल्या वर्षाकरिता तारखेपर्यंत वर्षाची आकडेवारी	संपलेले मागील वर्ष	
	३१-मार्च-२५	३०-डिसे-२४	३१-मार्च-२४	३१-मार्च-२५	३१-मार्च-२४
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२.०५	0	१.५९	२.०५	१११
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	(१५.७८)	(१५.०५)	(१३.१४)	(६८.०६)	(५१.३८)
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(१५.७८)	(१५.०५)	(१३.१४)	(६८.०६)	(५१.३८)
कालावधी पूर्वी बाबीं	00.00	00.00	00.00	00.00	4.82
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करोत्तर, अपवादात्मक आणि/र्किवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	(१५.७८)	(१५.०५)	(१३.१४)	(६८.०६)	(५६.५०)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/ (तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(१५.७८)	(१५.०५)	(१३.१४)	(६८.०६)	(५६.५०)
भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ४ प्रती समभाग)	१,२१७.२०	१,२१७.२०	१,२१७.२०	१,२१७.२०	१,२१७.२०
राखीव लेखापरिक्षित ताळेबंद तारखेस दाखवल्यानुसार (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	(१,७८०.६७)	(१,७६४.८९)	(१,७१२.६१)	(१,७८०.६७)	(१,७१२.६१)
मुलभूत व सौम्यिकृत प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस)	(०.०५)	(०.०५)	(0.08)	(0.22)	(0.89)

हे वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम. २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅन्डर्डस (इंड एएस) सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊटिंग स्टॅन्डर्डस्) रुल्स, २०१५ आणि त्यानंतरच्या संबंधित सुधारणेच्या अनुपालनात बनविलेले आहे.

वरील वित्तीय निष्कर्ष लेखापरिक्षण समितीद्वारे पूनविलोकन आणि शिफारस करण्यात आली आणि २८ मे, २०२५ रोजी झालेल्या त्यांचे सभेमध्ये संचालक मंडळाद्वारे मंजुरी दिली. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अन्वये लेखापरिक्षण कंपनीचे वैधानिक लेखापरिक्षकांद्वारे करण्यात आले आहेत. लेखापरिक्षकांने वरील निष्कर्षावर बदल न सचवणारे मत आणि अहवाल सादर केला.

मागील कालावधी आणि वर्षाकरिता आकडेवारी जेथे आवश्यक पुनर्गठीत/पुनर्वर्गीकृत केले आहे.

मार्च ३१, २०२५ आणि मार्च ३१, २०२४ रोजी संपलेली तिमाही करिता आकडेवारी आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तिसरी तिमाहीच्या वर्षाच्या शेवटच्या प्रकाशित अलेखापरिक्षित तारखेरोजीस वर्षासाठी आकडेवारी दरम्यान तौलानिक आकडेवारी आहे, जे मर्यादित पुनर्विलोकनाच्या अधीन होते. ग्रँड फाऊंड्री लिमिटेड साठी

ठिकाण : मंबई दिनांक : २९-०५-२०२५ जाहीर सूचना

तमाम जनतेस सचित करण्यात येते की. मे मातुश्री चंदनदेवी अमरनाथ अग्रवाल ट्रस्ट यांच्य मालकीच्या खालील नमूद केलेल्या मालमत्तेबाबत कोणत्याही व्यक्तीस किंवा संस्थेस काही हक, दावा किंवा हरकत असल्यास, त्यांनी त्यांचे दावे पढे आणण्याचे कळविण्यात येत आहे. सदर मालमत्ता १०१/२०१, रनवाल क्लासिक, सेंट्रल अव्हेन्यू रोड, डीबीएस बँकेच्या वरील मजल्यावर, चेंबूर (पूर्व), मुंबई ४०००७१. कोणत्याही चौकशीसाठी किंवा दावा सादर करण्यासाठी कपया खालील क्रमांकावर संपर्क

साधावा: +९१९७६९९९३१४९



अभ्युदय को-ऑप. बॅक लिमिटेड

(मल्टि-स्टेट शेड्युल्ड बॅंक) रिकव्हरी डिपार्टमेंट: श्रम साफल्य इमारत, ६३, जी.डी. आंबेकर मार्ग, परळ गाव, मुंबई - ४०० ०१२. दुर. क्र. ८५९१९४८७१२/८१६९४५२७१३/८१६९४५२७१९, इमेल: recovery@abhyudayabank.net

शुद्धिपत्र

देनांक २९.०५.२०२५ रोजी नवशक्ती या वृत्तपत्रात प्रकाशित विक्री करिता सूचनेमध्ये नजरचुकीमुळे काही चुका झाल्या आहेत. कृपया त्या बरोबर खालील प्रमाणे वाचाव्यात. अ. क्र. १ मधील वाहनाचे नाव ''एमएच- ४६-के-०१४६- टाटा वॅगन आर बीएस २ (१३-डी) बस ब्राऊन

डिझेल २०१३'' ऐवजी ''एमएच- ४६-के-०१४६- टाटा विंगर बीएस ३ (१३-डी) बस ब्राऊन डिझेल

इतर नोटीसीमध्ये कोणताही बदल नाही. ठिकाण : मंबर्ड सही/-दिनांक : ३०.०५.२०२५ (ने.ने. दुराफे) सहा महाव्यवस्थापव लिगल ॲण्ड रिकव्हरी डिपार्ट

ZODIAC-JRD-MKJ LIMITED

Regd. Office: 506-513, 5th Floor, Vardhaman Chambers, 17/G, Cawasji Patel Street, Fort, Near Horniman Circle, Mumbai 400001. Tel: 022-2283-1050. Website: www.zodiacjrdmkjltd.co.in Email: Info@zodiacjrdmkj.co.in / Secretarial@zodiacjrdmkjltd.co.in, CIN: L65910MH1987PLC042107

Extract of Standalone Audited Financial Result For the Quarter / Year Ended 31st March, 2025 (Rs. in lakhs except per share data)

Particular		Quarter Ended	Year Ended	Year Ended	
	31-Mar-2025 (Audited)	31-Dec-2024 (Un-Audited)	31-Mar-2024 (Audited)	31-Mar-2025 (Audited)	31-Mar-2024 (Audited)
1. Total Income from Operations	490.75	554.31	54.92	2,334.06	1,289.34
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	16.59	21.01	(252.39)	60.84	(203.86)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	16.59	21.01	(252.39)	60.84	(203.86)
4. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1.41)	21.01	(178.96)	42.84	(136.93)
5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other ComprehensiveIncome(aftertax)]	(1.41)	21.01	(168.28)	42.84	(136.94)
6. Equity Share Capital	517.72	517.72	517.72	517.72	517.72
7. Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	•	-	-	6,232.29
8. Earings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) (a). Basic: (b). Diluted:	(0.03) (0.03)	0.41 0.41	(3.46) (3.46)	0.83 0.83	(2.65) (2.65)
Note: The above is a control of the detailed from the Constant of	Name and Education of the E	N 11 121	. 01 1. 5		

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEB (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on Company's website at https://zodiacjrdmkjltd.co.in/

Place: Mumbai Date: 29/05/2025 Scan the QR Code to view the Results of the Company

By Order of the Board ZODIAC-JRD-MKJ LIMITED Mahesh Ratilal Shah (Managing Director) DIN: 00217516

भारत को- ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. (मल्टि-स्टेट शेड्युल्ड बँक)

मध्यवर्ती कार्यालय ः "मस्तागिरी", प्लॉट क्र. १३/९ ए, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३. दू. :- ६१८९ ०१३४/६१८९ ००८३

मागणी सूचना

सिक्य्रिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ (२) अन्वये सूचना)

१. सिंक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनास्थिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येत आहे. सद सूचना ही रजिस्टर्ड ए. डी. पोस्ट/स्पीड पोस्टाने तुमच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर पाठविलेल्या सूचनेच्या व्यतिरिक्त प्रकाशित करण्यात येत आहे. . तुमच्या विनंतीवरून भारत को–ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. ने तिच्या खालील नमुद शाखेमार्फत संबंधित मंजुरी पत्रामध्ये नमूद अटी आणि शर्तीनुसार त्यावर तारण हितसंबंध निर्माण करून येथे खालील वर्णन केलेल्या मिळकतीच्या गहाण/जंगमगहाणासापेक्ष वित्तीय सहाय्य मंजूर केले.

३. तुम्ही कर्ज रक्कम प्रदान करण्यात कसूर आणि टाळाटाळ केली आणि त्यामुळे वरील सदर वित्तीय सहाय्य/पतसुविधा खालील तपशिलानुसार एनपीए बनली. सिक्युरीटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑण् फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सुचना ही रजिस्टर्ड पोस्ट ए. डी. पोस्ट/स्पीड पोस्टाने तुमच्या अंतिम ज्ञात पत्याव ४. त्यामुळे सदर ॲवट अंतर्गत प्राधिकृत अधिकारी असलेले निम्नस्वाक्षरीकार, याद्वारे सदर प्रकाशनामार्फत सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसांत खालील नमूद कर्ज खात्याच्या संदर्भातील तुमरं

खालील नमूद संपूर्ण दायित्व निभावण्यासाठी तुम्हाला बोलावणे करीत आहोत आणि कसूर केल्यास बँक वरील सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम ४ अन्वये आणि सदर ॲक्टच्या इतर प्रयोज्य तरतुदीन्वये तपशील दिलेल्या सर्व किंवा कोणत्याही अधिकाराचा वापर करेल. . . तुम्हाला ही सुद्धा सूचना देण्यात येते की कलम १३ च्या पोटकलम (१३) नुसार तुम्ही बँकेची लेखी सहमती प्राप्त केल्याशिवाय सदर सूचनेच्या परिशिष्ट ''सी'' मध्ये तपशील दिलेल्या सदर तारण मत्त

विक्री, भाडेपड़ा किंवा अन्य मार्गाने हस्तांतर करू शकत नाही. ६. सदर बँकेने सदर कर्ज खात्याअंतर्गत संपूर्ण दायित्व आणि त्यानंतर उद्भवणारे इतर आकस्मित दायित्व चुकते करण्यासाठी तुम्हाला बोलाविण्याचा हक राखून ठेवला आहे.

शाखा/कर्ज खाता क्र./

७. सदर सूचना ही कायद्याच्या इतर प्रयोज्य तरतुर्दीन्वये आवश्यक मानल्यानुसार अशी अन्य कारवाई आणि/किंवा कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यासाठी बँकेच्या हक्काला बाधा येऊ न देता आहे. तुम्ही प्रयोज्य नुसार सदर ॲक्टअंतर्गत कारवाईसाठी काही असल्यास सेवा प्रभार/परिव्यय/खर्च चुकता करण्यासाठी बांधील आहात. ८. तुम्ही पूर्व परवानगी सह तुमच्या कर्ज खात्याशी संबंधित तुम्ही निष्पादित केलेले कर्ज दस्तावेज आणि बँकेने ठेवलेल्या हिशोबाच्या विवरणाचे निरीक्षण करण्यासाठी मुक्त आहात.

. विशेषतः सदर कर्जदार व सामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की , त्यांनी सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये व सदर मालमत्तेशी केलेला कोणताही व्यवहार भारत को –ऑपरेटिव्ह बँव

(मुंबई) लि. च्या भाराअधीन असेल o. अधिक तपशिलाकरिता न बजावणी केलेली लेखी सूचना निम्नस्वाक्षरीकारांकडून प्राप्त करू शकता.

कर्जदार/संयुक्त-कर्जदार एनपीए तारीख/

क्र.	आणि हमीदार/	मागणी सूचना	एकुण थकबाकी रक्कम	
	कायदेशीर वारसाचे नाव	तारीख		
۶	१. कु. माधवी कैलाश पाटील	एनपीए तारीख:	कल्याण शाखा ००४०३३३३००००१३८	नोंदणीकृत उपजिल्हा पनवेल आणि जिल्हा रायगड, हेड्युतने, पनवेल, रायगड ४१० २०६ मध्ये गाव
	हमीदार:	२४.०४.२०२५	०२.०५.२०२५ रोजी रु. ११,००,२९८/-	हेड्युतने, तालूका पनवेल, जिल्हा रायगड येथे जमीन धारक गट क्र. १, हिस्सा क्र/ १+२, गट क्र.
	२. श्री. लक्ष्मण एम लोखंडे	सूचना तारीख:	थकबाकी, पुढील व्याज आणि शुल्कासह	२, हिस्सा क्र. १बी आणि गट क्र. २, हिस्सा क्र. १सी वर बांधलेले बालाजी रेसिडन्सी कॉम्प्लेक्स
		१५.०५.२०२५	२४.०४.२०२५ पासून.	नावे इमारतीच्या विंग ३ए येथे दुसरा मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. ३ए-२०३, मोजमापित ४५.८७९
				चौ.मीटर्स चटई क्षेत्र. कु. माधवी कैलाश पाटील द्वारे मालकीचे.
2	१. कु. लविना लुकास	एनपीए तारीख:	मुलुंड (पूर्व) शाखा	१) एलआयसी पॉलिसी क्रमांक ९२६५७०२६५ चे अभिहस्तांकन
	अडविन परैरा	१३.०४.२०२५	०००५३३३१००६७०१७ १२.०५.२०२५	२) गाव उसारली (खुर्द) आणि विचुंबे, तालूका पनवेल, जिल्हा रायगड ४१० २०६ येथे स्थित
	संयुक्त/सह-कर्जदार:	सूचना तारीख:	रोजी रु. ३४,८६,०७८/- थकबाकी, पुढील	जमीन धारक उसर्ली (खुर्द) गावचा गट क्र. ३१(१), ३१(२), ३२, ३२, ३४(२), ३५, ३७
	२. श्री. राकेश मेघराज जैन	१९.०५.२०२५	व्याज आणि शुल्कासह १३.०५.२०२५	आणि ३८ आणि विचुंबे गावचा गट क्र. २३६, ९४(१), ९४(२-बी), ९४(२-सी), ९५, ९६,
	३. सौ. अल्मा लुकास पेरैरा		पासून.	९७(१), ९७(२), ९८, ९९, १०२(१), १०२(२), १०२(३), १०३, १०५ (२) आणि १०७
	हमीदार:			वर बांधलेले गार्डन रेसिडन्सी को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. च्या इमारत क्र. ३ च्या सी
	३. श्री. रामराव अप्पाराव			विंग मध्ये तिसरा मजल्यावर फ्लॅट क्र. ३०४, मोजमापित ३७.८३२५ चौ.मीटर्स चटई क्षेत्र.सह
	अपुरु			शेअर प्रमाणपत्र क्र. एफ १९९ अन्वये सासायटीच्या भांडवल मध्ये शेअर, अधिकार, नामाधिकार
				आणि हितसंबंध, कु. लविना लुकास अडविन परैरा, श्री. राकेश मेघराज जैन आणि सौ. अल्मा
				लुकास पेरैरा द्वारे मालकीचे.

दिनांक: ३०.०५.२०२५

सही/-प्राधिकृत अधिकारी भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मंबर्ड) लि.

तारण मत्ता/मिळकत/तींचे वर्णन

तहसिलदार तथा शेतजमिन न्यायधिकरण यांचे यायालयात अर्जदार श्री नारायण मोरु नाईक म वा., श्री. दिनकर पांडुरंग नाईक व इतर, रा. वटार ता. वसई यांनी गाव मौजे वटार येथिल सं. नं. जुन motherson 1 १२९ नविन १२९. हि. स. २४. क्षेत्र ०.०६.०० आका २.६७, सं. नं. (जुना २१८) नविन १६३, हि. नं. ५, क्षेत्र

समवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड

शिवानी जैन

अध्यक्ष/संचालक

डीआयएन: १०१८७३८६

सीआयएन- एल३५१०६एमएच१९८६पीएलसी२८४५१०

नोंद. कार्यालय: युनिट क्र. ७०५, सी-विंग, वन बीकेसी, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई, महाराष्ट्र - ४०००५१, भारत दूर. क्र. ०२२–६१३५४८००, फॅक्स: ०२२–६१३५४८०१, ईमेल: investorrelations@motherson.com, वेबसाइट: www.motherson.com

३१ मार्च. २०२५ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता वित्तीय निष्कर्ष

		एकत्रित		भारु. कोटीत			अलिप्त				भारु. कोटीत		
संपलेले तीन महिने		संपलेले वर्ष				संपलेले तीन महिने			संपलेले वर्ष				
३१.०३.२०२५ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित)	३१.१२.२०२४ (अलेखापरीक्षित)		३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित)		तपशील	३१.०३.२०२५ (लेखापरीक्षित)	३१.१२.२०२४ (लेखापरीक्षित)	३१.१२.२०२४ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२५ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित)		
२९,३१६.८३	२७,०५८.२२	२७,६६५.९२'	१,१३,६६२.५७	९८,६९१.७४	१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२,७२१.४५	२,३६६.२२	२,४०८.६६	१०,१८६.८१	९,०४६.०६		
१,२५२.०२	१,५५६.४७	१,३२१.६७	५,२६१.२९	४,०९०.०४	2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)(कर आणि अपवादात्मक बाबीपूर्वी)	७१०.४०	४३५.९८	१७८.६७	१,७७७.३१	१,१२२.२२		
१,२५२.०२	१,५५६.८८	१,३२१.६७	५,२६१.२९	३,८४०.१९	w	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बार्बीनंतर)	७१०.४०	४३५.९८	१७८.६७	१,७७७.३१	१,१२२.२२		
१,११५.३८	१,४४४.००	९८४.३५	४,१४५.७०	३,०१९.५७	8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	६४५.४५	३९४.१७	१२१.५८	१,५७६.९६	९४३.८८		
१,०५०.५० ६४.८८	१,३७१.८२ ७२.१८	८७८.६३ १०५.७२	३,८०३.०२ ३४२.६८	/ ' '	ч	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर) – मालकांचे – अ-नियंत्रक हितसंबंध	६४५.४५	३९४.१७	१२१.५८	१,५७६.९६	\$83.68		
१,१८६.३१ ६६.५७	१,०७३.२१ ७८.१८	१००.३६ १६९.१९	३,५६२.८० ३९३.२१	२,१८७.६८ २६६.१५	w	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) – मालकांचे – अ-नियंत्रक हितसंबंध	६८२.५२	३९५.०२	९६.५२	१,५६०.९५	९४१.०८		
७०३.६३	६७७.६४	७०३.६३	७०३.६३	६७७.६४	9	भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी भा.रु. १/- चे)	७०३.६३	६७७.६४	७०३.६३	७०३.६३	६७७.६४		
३४,१७६.७०	२५,४७७.३१	३४,१७६.७०	३४,१७६.७०	२५,४७७.३१	۷	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळन्)	३६,७८४.९३	३१,२५१.०२	३६,४५४.३३	३६,७८४.९३	३१,२५१.०२		
३१,३१७.९०	२६,४५१.१०	३१,३१७.९०	३१,३१७.९०	२६,४५१.१०	9	सिक्युरिटीज प्रिमियम अकाऊंट	३१,३१०.२१	२६,४४३.५०	३१,३१०.२१	३१,३१०.२१	२६,४४३.५०		
३१,६३०.८४	२३,४२८.१८	३०,६०२.४८	३१,६३०.८४	२३,४२८.१८	१०	नेट वर्थ	३६,९१५.२८	३१,३५०.२२	३६,६२३.१८	३६,९१५.२८	३१,३५०.२२		
१४,६४३.६५	१७,३५१.२१	१६,३५६.१६	१४,६४३.६५	१७,३५१.२१	११	भरणा झालेले कर्ज भांडवल/थकीत कर्ज	४,७७४.३४	४,३६६.७०	४,७०१.३३	४,७७४.३४	४,३६६.७०		
0.83	०.६६	٥.४९	0.83	०.६६	१२	डेब्ट इक्विटी रेशो	0.83	০.१४	٥.१३	0.83	0.88		
१.४९	2.02	१.२५	4.40	४.०१	१३	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी भा.रु. १/- चे) मूलभूत व सौम्यिकृत	0.97	0.4८	০.१७	२.२८	१.३९		
-	-	-	-	-	१४	कॅपिटल रिडम्पशन राखीव	-	_	-	-	-		
सूचिबद्ध कंपनीला लागू नाही				१५	डिबेंचर रिडम्प्शन राखीव	सूचिबद्ध कंपनीला लागू नाही							
2.38	१.५४	२.६१	२.१५			डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो	०.७७	٥.८९	४४०.	٧٤.٥	0.88		
६.५०	६.९६	५.६४	4.40	4.08	१७	इंटरेस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो	₹.०७	3.८०	2.32	3.34	४.१८		

वरील माहिती म्हणजेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियमावली ३३ आणि ५२ अन्वये शेअर बाजारात दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षाचे तपशिलवार विवरणाचा उतारा आहेत. तिमाही वित्तीय निकालाचे संपूर्ण विवरण शेअर बाजाराच्या संकेतस्थळावर (<u>www.nseindia.com</u> आणि <u>www.bseindia.com</u>) आणि कंपनीच्या (<u>www.motherson.com</u>) वर उपलब्ध आहेत.



संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे समवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडकरिता

> -सही-व्ही. सी. सेहगल

Proud to be part of samvardhana motherson